

9). RĪĀ-TAR. 1, 166. °माहात्म्य Verz. d. Oxf. H. 30, a, 11. सारं रामाय-
णास्य — ऋषिणा चाग्निवेशेन गीतम् 121, b, No. 213. Vgl. अद्भुत°, अर्ध्यात्म°,
बाल°, मन्त्र°. — 2) f. ई oxyt. *Enkelin der oder des Schwarzen* (राम)
AV. 6, 83, 3; vgl. रायजितेयो.

रामायणीय adj. *zum Rāmājāna in Beziehung stehend* Verz. d. Oxf.
H. 121, a, No. 213.

रामार्चनचन्द्रिका f. Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 93, b, 8. 279, a,
31. fg. 292, b, 5. Verz. d. Tüb. H. 17.

रामार्य m. N. pr. eines Lehrers HALL 180.

रामालिङ्गनकाम adj. *nach der Umarmung einer Schönen sich sehnd*;
m. Bez. des rothblühenden Kugelamaranths RĪĀN. im ÇKDR.

रामावत्तेजोपम adj. *den Brüsten einer Schönen gleichend* (die sich nicht
trennen); m. Bez. der *Anas Casarca* Gm. RĪĀN. im ÇKDR. रामवत्तेजो-
पम gedr.

रामाश्रम m. N. pr. eines Gelehrten COLEBR. Misc. Ess. II, 56. fg. WIL-
SON in der Einl. zur 1ten Ausg. d. Wört. XXIII. fg. Verz. d. Oxf. H.
38, a, No. 93. 173, a, No. 386.

रामाश्रमधेय m. Rāma's *Rossopfer*, Titel eines Abschnitts im Padma-
purāṇa Verz. d. Oxf. H. 84, a, No. 142. रामाश्रमधिक adj. *auf Rāma's*
Rossopfer bezüglich 13, b, 35.

रामि m. patron. von राम gaṇa बाह्वादि zu P. 4, 1, 96. pl. PRAVARĪDHJ.
in Verz. d. B. H. 56, 12.

रामिन् nom. ag. von रम् in der Bed. *geschlechtlich ergötzend* in त्पा°.

रामित् (von रम्) m. 1) *Geliebter, Gatte*. — 2) *der Liebesgott* H. an. 3,
680. MED. I. 127. — 3) N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 124, b, 18.
22. HALL in der Einl. zu VĪSAVAD. 15. 20.

रामुष N. pr. einer Oertlichkeit RĪĀ-TAR. 2, 55.

रामेन्द्रयति m. N. pr. eines Autors HALL 98.

रामेन्द्रवन m. N. pr. eines Lehrers Verz. d. Oxf. H. 72, a, 4 v. u. Verz.
d. B. H. No. 489.

रामेश (राम + ईश) 1) m. N. pr. eines Mannes: °भट्ट HALL 175. — 2)
n. N. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 64, a, 9. WILSON, Sel. Works I, 223.

रामेश्वर (राम + ई°) 1) m. N. pr. verschiedener Personen DhṚTAS.
67, 9. HALL 181. Verz. d. Oxf. H. 136, a, No. 259. 140, a, No. 281. 192,
b, No. 438. 198, b, No. 467. 278, b, N. HALL in der Einl. zu VĪSAVAD. 4b.
भट्ट° Verz. d. B. H. No. 138. 823. °भट्ट 1223. 1233. Verz. d. Oxf. H. 150,
b, 35. 277, a, No. 654. 321, a, No. 761. HALL 13. 175. fg. 178. °भट्टारक
SARVADARĀNAS. 100, 8. °राय KSHITĪ. 23, 1. 3. °शर्मन् Verz. d. Oxf. H.
192, b, No. 437. — 2) n. N. eines Liṅga WEBER, RĪMAT. UP. 280. Verz.
d. B. H. No. 1242. °लिङ्ग Verz. d. Oxf. H. 64, b, 2. N. pr. eines heiligen
Badeplatzes 84, a, 4. 248, a, 5. °तीर्थ 66, a, 4. 2. b, 31. 38. 77, b, 20; vgl. LIA.
I, 56. 157.

रामेषु (राम + इषु) m. Rāma's *Pfeil*: 1) Bez. einer Art Zuckerrohr
RĪĀN. im ÇKDR. u. रामशर. — 2) m. N. pr. eines Mannes DAÇAK. 148, 15.

रामोत्तरतापनीय n. *der zweite Theil des Rāmātāpanija* Verz. d.
Oxf. H. 394, b, 21. — Vgl. रामपूर्वतापनीय.

रामोद m. N. pr. eines Mannes gaṇa अश्वादि zu P. 4, 1, 110. Davon
patron. रामोदायन ebend.

रामोपनिषद् f. N. einer Upanishad Verz. d. Oxf. H. 390, b, No. 35.
रामोपाध्याय (राम + उ°) m. N. pr. eines Lehrers Schol. in der Einl.
zu KAURAP.

रामोपासक (राम + उ°) m. *ein Anbeter Rāma's* (Sohnes des Daça-
ratha) Verz. d. B. H. 160.

राम्भ (von रम्भ) m. *Bambusstock* AK. 2, 7, 45. H. 815.

राम्यौ (vgl. रात्री und 1. राम) f. *Nacht* NAIGH. 1, 17. RV. 2, 2, 8. 3, 34,
3. या भानुना हृशता राम्यास्वज्ञायि तिरस्तमसश्चिद्भूत् 6, 65, 1. तिरस्तमौ
ददशे राम्याणीम् 7, 9, 2. AV. 19, 49, 7.

राय m. am Anfange und am Ende von Personennamen = राजन्
Fürst; vgl. आनन्द°, कल्याण°, खाना°, गोविन्द°, बुक्क°, माणिक्य°,
मूकल°, पातल°, यादव°. Nach WILSON in VP. 398, N. 1 ist राय im
Baṭg. P. ein Sohn des Purūtravas; die gedruckten Ausgg. (9, 15, 1)
haben aber रय. Im Index des Verz. d. Oxf. H. wird राय als ein Sohn
Viçokadeva's aufgeführt, der Text 280, b, 5 hat aber रय.

रायण n. = पीडा ÇKDR. nach einer Hdschr. der ÇABDAR.

रायणेन्द्रसरस्वती m. N. pr. eines Scholiasten Verz. d. Oxf. H. 366, a,
No. 94.

रायभाटी f. *Strömung eines Flusses* ÇABDAR. im ÇKDR. — Vgl. रय.

रायमुकुट oder vollständiger °मणि m. N. pr. eines Erklärers des
Amarakoça COLEBR. Misc. Ess. II, 18. 54. Verz. d. Oxf. H. 182, b, 20.
Verfassers eines juristischen Werkes 292, b, 6.

रायराघव m. N. pr. eines Autors Verz. d. Oxf. H. 201, b, No. 483.

रायस्वकाम (रायस्, gen. von रै + काम) adj. *besitzlustig, reich zu wer-*
den wünschend RV. 1, 78, 2. 7, 32, 2. 42, 6.

रायस्पोष (रायस् + पोष) 1) m. *Vermehrung des Reichthums, Zunahme*
des Wohlstandes VS. PAṬ. 2, 42. 3, 24. AV. PAṬ. 2, 80. gaṇa अरीक्ष-
णादि zu P. 4, 2, 80; vgl. u. पोष 1). — 2) adj. *Reichthümer vermehrend*:
Kṛṣṇa MBH. 13, 7368.

रायस्पोषक adj. von रायस्पोष 1) gaṇa अरीक्षणादि zu P. 4, 2, 80.

रायस्पोषर्दी adj. *Wachstum des Besitzes schenkend*, dat. °दे VS. 5, 1.
6, 32. VS. PAṬ. 5, 6.

रायस्पोषर्दीवन् adj. dass. TS. 6, 2, 4, 3.

रायस्पोषर्वान् adj. *wachsenden Reichthum verschaffend* VS. 5, 12. 27. 6, 3.

रायाणनीय m. N. pr. eines Lehrers Verz. d. Oxf. H. 55, b, 7. राया-
णनीय v. l.

रायान (sic) m. N. pr. eines Hirten Verz. d. Oxf. H. 25, a, 8. 10. 14. 18
(रायन). N. 1.

रायोवाज (रायस्, gen. von रै + वाज) m. N. pr. eines Mannes PANĀV.
Ba. 8, 1, 4. 13, 4, 17. Davon रायोवाजीय n. N. eines Sāman Ind. St. 3,
231, a. PANĀV. Ba. 13, 4, 16. 18. 24, 1, 7. LĪṬJ. 7, 2, 1. 10, 2, 13.

रारा und रारीय s. u. राठा und राठीय.

राल्ल m. = अराल्ल *das Harz der Shorea robusta* H. 647. राल्लक dass.
VARĀH. BRH. S. 41, 2.

राल्लकार्य m. *Shorea robusta* RĪĀN. im ÇKDR.

राव (von र) m. *Gebrüll, Geschrei, Getöse, Gesumme, Schall, Laut* H.
1400, Sch. ÇABDAR. im ÇKDR. eines Stiers PANĀT. 9, 12. गर्दभ° VARĀH.
BRH. S. 53, 108. 90, 10. रत्तसो रवतो रावः R. 7, 7, 41. KATHĀS. 11, 71.